

कृस्य MBH. 3, 2160. 2242. 11975. R. 5, 25, 3. RAGH. 3, 51. ÇĀK. 73, 16, v. 1. BHĀG. P. 3, 15, 11. 19, 1. BRAHMA-P. in LA. (III) 55, 17. प्रकृसिता MBH. 2, 1819. प्रकृसास कृसम् MBH. 12, 12581. मकृसासम् 7, 5582. — 2) lachen mit Jmd (acc.): कृसत्तं प्रकृसत्येतो कृदत्तं प्रकृदत्ति च Spr. (II) 7375. — 3) verlachen, verspotten MBH. 2, 1814. 3, 2516. 4, 1253. 1256. 8, 4754. 12, 8388. 9586. 13, 490 (auch med. प्रकृसे). 14, 2255. R. ed. Bomb. 2, 35, 22. BHĀG. P. 10, 34, 13. Etwas belachen KATHĀS. 46, 88. — 4) partic. प्रकृसित a) lachend HARIV. 12265 (st. des verbi finiti). R. 3, 65, 9. 5, 9, 23. 27, 26 (Auge). ÇĀK. 105, 4, v. 1. KATHĀS. 124, 146. BHĀG. P. 4, 24, 47. प्रकृसितानन HARIV. 4094. BHĀG. P. 10, 23, 24. 31, 17. °वदन् PĀNĀT. 36, 2. 46, 8. कृसैः प्रकृसितानीव जलानि HARIV. 3825 nach der Lesart der neueren Ausg. — 2) n. das Aufsuchen BHĀG. P. 3, 28, 33. उत्कट° V. VARĀH. BRH. S. 78, 4. — Vgl. प्रकृस fgg., प्रकृसास, प्रकृसिन्. — caus. zum Lachen bringen: प्रकृसित DAÇAK. 87, 15. Vgl. प्रकृसासक.

— संप्र aufsuchen: °कृस्य MBH. 1, 3431. 8, 4535. 13, 6015. HARIV. 9916. 13714. R. 7, 20, 18. BHĀG. P. 10, 66, 37. — Vgl. संप्रकृसास.

— प्रति s. प्रतिकृसास.

— वि 1) aufsuchen: विकृसन् MBH. 7, 5219. 5755. 8, 2672. HARIV. 3445. 7481. KATHĀS. 17, 142. 37, 72. 46, 168. कृदि 98, 61. Spr. (II) 3366. RĪĀA-TAR. 3, 342. 4, 194. 258. 651. विकृसती MBH. 1, 4225. HARIV. 7051. KATHĀS. 117, 37. व्यकृसन् R. 6, 68, 15. विजकृसास BHĀG. P. 10, 66, 15. विजकृसुम् 67, 12. KATHĀS. 50, 20. विकृस्य MBH. 1, 4762. RAGH. 2, 46. ÇĀK. 17, 8. 25, 11. 73, 16. VIKR. 12, 20. PRAB. 20, 16. DHŪRTAS. 73, 9. 80, 1. 92, 10. KATHĀS. 5, 135. 11, 64. 18, 389. 24, 28. 34, 221. 42, 9. 44, 60. 45, 268. 65, 218. MĀRK. P. 109, 17. RĪĀA-TAR. 3, 290. 4, 292. 447. 649. Verz. d. Oxf. H. 117, b, 5. BHĀG. P. 6, 10, 20. PĀNĀT. 48, 9. 78, 6. HIT. 17, 8. 41, 16. 37, 17. — 2) auslachen, verlachen, verspotten MRGH. 51. Verz. d. Oxf. H. 117, a, 39. BHĀG. P. 3, 15, 30. pass. विकृस्यमाना PĀNĀT. 75, 14. mit gen. der Person Gīt. 9, 5. — 3) partic. विकृसित a) lachend KĀURAP. 23. कृसैर्विकृसितानीव जलानि HARIV. 3825. — b) ausgelacht, verlacht, verspottet KATHĀS. 61, 250. — c) n. das Lachen: अक्रुसात्° spöttisches Lachen Spr. (II) 1851. kaum hörbares Lachen AK. 1, 1, 3, 35. H. 297. wohikri- gendes Lachen DAÇAK. 4, 70. ŚĪH. D. 86, 11. — Vgl. विकृसास.

— संवि aufsuchen, lachen: °कृसति MRĀĪH. 85, 14.

कृस (von 2. कृम्) m. P. 3, 3, 62. laute Fröhlichkeit, Lachen AK. 1, 1, 3, 18. H. 296. RV. 10, 18, 3. AV. 15, 2, 3. VS. 30, 6. 20. oxyt. AV. 11, 8, 24; vgl. VS. PRĀT. 2, 64. कृसाराव PADMA-P. 16, 89 schwerlich richtig. — Vgl. निशा° und कृसास.

कृसन (wie eben) 1) adj. (f. स्त्री) lachend NIR. 3, 5. scherzend mit (gen.) PĀNĀT. 3, 13, 18. — 2) m. der Lacher, N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBH. 9, 2569. — 3) f. स्त्री ermunternder Zuruf des Fuhrmanns an das Zugthier RV. 9, 112, 4. — 4) f. ई Kohlenpfanne, — becken (vgl. कृसती) AK. 2, 9, 30. H. 1020. MED. n. 158. — 5) n. proparox. das Lachen P. 3, 3, 115, Schol. H. 296. MED. SUÇR. 1, 98, 11. 316, 4. VARĀH. BRH. S. 46, 25. mit sitternden Lippen H. 298.

कृसनीमणि m. das Juwel des Kohlenbeckens d. i. Feuer TRIR. 1, 1, 67.

कृसनीय (von 2. कृम्) adj. zu verlachen, dem Gelächter ausgesetzt: परिषाम् Spr. (II) 3978. 6134.

VII. Theil.

कृसतिका (von कृसती) f. Kohlenbecken H. 1020. HALĀJ. 2, 159. अङ्गारूपी KĀRĀKA 1, 14. am Ende eines adj. comp. RĪĀA-TAR. 3, 171.

कृसती 1) adj. f. s. u. 2. कृम्. — 2) f. a) Kohlenbecken AK. 2, 9, 29. H. an. 3, 315. MED. t. 175 (कृसती gedr.). HALĀJ. 2, 159. — b) Jasminum Zambac (मल्लिका) H. an. MED. — c) etn. best. weiblicher Unhold diess.

कृसवज्र m. N. pr. eines Mannes TĀRAN. 235.

कृसामुर्द (कृस + मुर्द) adj. fröhlich lachend AV. 7, 60, 6. 14, 2, 43.

कृसिका f. Gelächter WILSON nach ÇABDĀRTHAK. Spasmacheres ÇKDra. ohne Angabe einer best. Aut.

कृसिर m. eine Mausart Verz. d. Oxf. H. 309, a, 18. fg. — Vgl. कृसिर.

कृसुराज m. N. pr. eines Mannes TĀRAN. 280.

कृस्कृत् (1. कृम् + कृत्) nom. ag. Aufmunterer: अङ्गाराणाम् RV. 4, 7, 3.

कृस्कारै m. das Lachen des Himmels d. i. Wetterleuchten: कृस्कारि- द्विद्युत्स्पर्षती ज्ञाताः (मरुतः) RV. 1, 23, 12. Vgl. 1, 168, 8. 2, 4, 6 und 2. कृम् mit उद्.

कृस्काति f. laute Fröhlichkeit, Lachen: यज्ञ, अर्वा, कृ° RV. 8, 78, 6.

कृस्त् UNĀDIS. 3, 86. m. n. gaṇa अर्धर्चादि zu P. 2, 4, 31. m. SIDDH. K.

249, b, 2 v. u. 1) m. a) Hand NIR. 1, 7 (von कृन्). AK. 3, 4, 44, 61. TRIR.

2, 6, 26. H. 591. an. 2, 209. MED. t. 75. HALĀJ. 2, 356. RV. 1, 37, 3. 2, 33,

7. 4, 2, 14. धिष्व वज्रं दक्षिण इन्द्र कृस्ते 6, 22, 9. 29, 2. 7, 45, 1. 8, 23, 5. गृ-

ह्नामि कृस्तेम् AV. 12, 3, 17. 14, 1, 48. fgg. 18, 4, 56. VS. 4, 27, 11, 11. ÇAT.

BR. 2, 1, 2, 12. 6, 3, 4, 41. कृस्ते कृवा 14, 6, 2. TS. 5, 3, 2, 4. KĀTJ. ÇR. 3,

6, 9. 5, 3, 27. ĀÇV. GRH. 1, 7, 5. 4, 3, 2. KAUC. 80. fg. AIR. BR. 5, 21. sie-

ben RV. 4, 58, 3. — M. 3, 214. 216. नित्यं श्रुद्धः कारुकृस्त्: Spr. (II) 907.

कृस्त्स्य भूषणं दानम् 7377. °चरणी हेदयेत् M. 9, 277. MBH. 3, 15655.

SUÇR. 1, 23, 13. चतुर्विंशत्यङ्गुल 126, 2. VARĀH. BRH. S. 54, 40. स्वकृस्तेन

च यद्वत् लभ्यते नात्र संशयः । परकृस्तेन यद्वत् लभ्यते वा न लभ्यते ॥

Spr. (II) 7334. कृस्त्दत्त mit der Hand gereicht Verz. d. Oxf. H. 281, b,

48. कृस्त्तं प्रसार्य HIT. 10, 17. अधिकर्णिकमस्तेक कृस्त्तं दत्त्वा MRĀĪH. 139,

18. कृस्तो यदा रत्ने दत्तः HIT. 65, 13. कथं पाषाणकृस्त्तं गता gerathen in

PRAB. 43, 8. अज्ञायनीम् । चण्डालकृस्तादादाय M. 10, 108. R. 1, 2, 10. यो

ऽत्तादायिनो कृस्ताञ्जिप्सेत ब्राह्मणो दण्डम् M. 8, 340. वस्त्राञ्जलात् —

ज्याहृत् सर्षपाङ्कृस्ते KATHĀS. 18, 181. महस्ते किञ्चिदप्यस्या नास्ति 4, 73.

धार्यतामयं स्वकृस्ते नित्ये: प्रियायाः VIKR. 27, 3. तेषां दत्त्वा तु कृस्तेषु स-

पवित्रं तिलोदकम् M. 3, 223. यो यथा नित्येदस्ते यमर्थं यस्य 8, 180. तं

च कृस्ते केशशरं कुरु KATHĀS. 39, 464. कृस्ते न्यस्तं मुखम् MRGH. 82. तस्य

कृस्ते लोकद्वयं स्थितम् so v. a. sind ihm so sicher, als wenn er sie in

der Hand hätte, KĀM. NĪTIS. 7, 55. — du. RV. 1, 24, 4. 162, 9. 2, 39, 5.

भद्रा ते कृस्ता मुकृतोत पाणी 4, 21, 9. समौ चिद्वस्ती न समं विविष्टः 10,

117, 9. AV. 6, 81, 1. आ ते कृस्ते रभामर्के 8, 1, 8. VS. 11, 55. fg. ÇAT. BR.

9, 4, 2, 10. 14, 5, 4, 11. संकृत्य M. 2, 71. 3, 225. 264. 8, 125. हेदयेत् 283.

9, 276. दानविवर्जितौ Spr. (II) 7382. VER. in LA. (III) 5, 9. — कृस्त्क्वे-

दन M. 8, 322. कृस्ताभिघात SUÇR. 1, 296, 21. °संवाकृन् MRGH. 94. Am

Ende eines adj. comp. (f. स्त्री): शत° सकृस् AV. 3, 24, 5. MRGH. 36. 51.

61. KĀURAP. 14. कुसुमावचयव्यय° MĀLAV. 50, 5. धनुर्व्यय° VIKR. 77, 4.

फल° Früchte in der Hand haltend KAUSH. UP. 1, 4. M. 5, 143. MBH. 3,

12201. 14365. 14697. 6, 4959. R. 1, 45, 42. 2, 64, 18. 3, 32, 17. 54, 9. 10.

RAGH. 2, 21. 10, 63. ÇĀK. 5, 1. 40, 22. 49, 1. 85, 17. Spr. (II) 6202. VARĀH.